



Saint-Gobain Sekurit India Limited Registered Office & Works: Plot No. 616, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Dist, Pune - 410 501 Tel: 91-2135-676 400/01 Fax: 91-2135-676 444

August 23, 2025

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Fort Mumbai 400 001

Scrip Code No. 515043

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement regarding "Saksham Niveshak" Campaign

Pursuant to SEBI Regulation 30 read with Schedule III part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) on the above-captioned subject.

The above information is also available on the website of the Company <a href="https://www.sekuritindia.com/">https://www.sekuritindia.com/</a>.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, For Saint Gobain Sekurit India Limited

Girish T. Shajani Company Secretary Membership No. A 22547

**Encl.: As Above** 

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform public in general that Kotak Mahindra Bank Ltd.

#### has organized an Auction in below mention respect of Vehicles. (1) TATA LPT 1918 FULLY BUILT GOODS

VEHICAL NO. MH 23 AU 3346 YOM: 2023 • Minimum Reserve Price: Rs. 5,90,000/-Under hypothecation with M/s. Kotak Mahindra Bank is under Sale in its "As is where is condition". Interested parties can give their quotations (Online Offline) within 07 days from this paper publication i.e. on or before 29.08.2025. Branch Add.: Kotak Mahindra Bank Ltd., Nyati Unitree, 4th Floor, Zone West 3, Samrat Ashok Road (Nagar Road), Gunjan Corner, Yerawada Pune - 411006 OR Contact : Dharmendra Khedkar, Kotak Mahindra Bank Ltd. Phone: 7709232202. Email: dharmendra.khedkar@kotak.com



Model Colony Branch: 479, Sadhana Appt., Hare Krishna Mandir Path, Pune-411016. Ph. 020-25660636

Email: brmgr750@mahabank.co.in / bom750@mahabank.co.in /

#### POSSESSION NOTICE

[Appendix IV under the Act - rule-8(1)] Whereas the under signed being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act - 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 11/06/2025. calling upon the Borrower M/s. Hotel Niraali Executive (Proprietary Concern through Proprietor Mr. Sangeev Kumar Rameshchandra Agarwal) to repay the amount mentioned in the Notice being Rs. 2,66,93,000/- (Rupees Two Crores Sixty-six Lakh And Ninety-three Thousand Only) plus future interest with monthly rest w.e.f.

recoveries if any), within 60 days from the date of the said Notice. The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on this 21st day of August, 2025

11.06.2025, apart from Penal charges, cost and expenses (less

The Borrowers in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Model Colony Branch for an amount of hereinabove mentioned

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

The details of the properties/secured assets wherein security interest is created in favour of Bank and taken possession by the Bank are as follows:

- Flat/Penthouse No. 1301 located in B-Wing, 13th Floor, "Basera Eternity Co-operative Housing society" (Survey No. 222/1 & Others), having a carpet area of 135.73 square metres and built up area of 149.30 square metres along with Basement Parking No. 1 & 21 and Open Parking No. 73.
- Flat/Penthouse No. 1302 located in B-Wing, 13th Floor, "Basera Eternity Co-operative Housing society' (Survey No. 222/2), having a carpet area of 142.14 square metres and built-up area of 156 square metres along with parking unit no. 10 on ground floor Parking No. 2 in Basement and Open Parking No. 74 & 75.

Place: Pune

Housing Finance Ltd as detailed below

402TSH96455915 DATTATARAYA KACHARE

Plot No, 13, 69 Satyakamal

Colony, Talegaon, Opp Lpg

Auto Gas Talegaon Dabhade R. Pune-410507

Housing Finance Ltd as detailed below.

and appurtenance thereto.

(Borrower)

20/08/2025

DETAILS OF BORROWER/CO BORROWERS/ DESCRIPTION OF THE

GUARANTOR(S) AND LOAN DETAILS IMMOVABLE PROPERTY

LAN:- 402HSL95986580 & All That Piece And Parcel Of The

Outstanding amount - Rs. 44,75,645 /- (Rupees Forty Four Lakhs

Seventy Five Thousand Six Hundred Forty Five Only) as on

Terms and Conditions of the Public Auction are as under:

20/08/2025 along with future interest and charges accrued w.e.f.

At Flat No 208 Crish Splendour 13 And 69 Out Of Sno 61, Cts No 1809 11:00 AM TO 4:00 PM (IST).

Maharashtra-410507

And 1832 Talegaon Dhabhade, Pune,

Date: 21/08/2025

Bank of Maharashtara, Model Colony Branch

Authorised Officer & Chief Manager

Pune-411019. Authorized Officer's Details: Name Neeraj Sharma / Email Id: neeraj.sharma1@bajajhousing.co.in MOB NO. 9096259348 & 8669189048

APPENDIX IV -A [Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor(s) that the below described mmovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken over by the

Authorized Officer of the Bajaj Housing Finance Ltd (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever

there is" and "Without Recourse Basis" for recovery of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to Bajaj

**BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** 

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Add. Jaiwant Building, Mumbai Pune Road, Mahavir Chowk, Near Priya Furniture, Chinchwad,

Immovable Property Bearing Flat No LAST DATE OF SUBMISSION OF EARNEST MONEY DEPOSIT 208 2nd Floor Chrishh Splendor (EMD) WITH KYC IS:- 24/09/2025 UP TO 5:00P.M. (IST.)

Coopertive, Housing Society Ltd Plot No DATE OF INSPECTION: 23/08/2025 to 24/09/2025 BETWEEN

Only)10% of Reserve Price.

Thousand Only) & In Such Multiples.

#### ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED CAPITAL

Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat 362266 Branch Office: Aditya Birla Housing Finance Limited, 1St Floor Lohia Jain Arcade, S No. 106, Near Charturshrung Temple Senapati Bapat Road, Pune-411016

9960777000 2. Auction Service Provider (ASP): - M/S e-Procurement Technologies Pvt. Ltd. (AuctionTiger) Mr. Ram Sharma - Contact No. 8000023297 & 9265562819 **CORRIGENDUM TO AUCTION NOTICE** 

1. ABHFL: Authorized Officer: Ganesh Konde - 9689141469 & Kiran Jadhav -

A sale Notice u/s 8(6) of Sarfaesi Act was Published by Aditya Birla Housing Finance Limited of BALASAHEB SHRAVAN DHIVARE, SANGITA BALASAHEB DHIVARE in the News Paper Loksatta & Financial Express on 22.08.2025, whereinabove mentioned News paper The Reserve Price was wrongly published.

However the Correct Reserve Price is INR 8,44,423/- (Rupees Eight Lakh Forty Four Thousand Four Hundred Twenty Three Only) Other Content of the Notice will Remain Same.

Date:- 23.08.2025 Sd/- Authorized Officer Aditya Birla Housing Finance Limited Place: PUNE

#### SALE NOTICE - E-AUCTION M/s DHAVALPRATAPSINH MOHITEPATIL AGRO INDUSTRIES LIMITED (In Liquidation) (UNDER, IBC, 2016)

(A company under liquidation process vide Hon'ble NCLT order dated 29th July, 2021 (Order downloaded from nott.gov.in on 16.08.2021) Office of the Liquidator C/o M/s Bipin & Co ( Chartered Accountant),302,Centre point,R C Dutt Rd, Alkapuri, Vadodara Gujarat - 390007. Email ID :cirp.dhavalpratap@gmail.com

#### **E-Auction Sale Notice**

Notice is hereby given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code 2016 and regulation there under, that the assets stated in Table below will be sold by E-Auction through e-auction platform: "https://ibbi.baanknet.com/

No	Details of Assets	Reserve Price	EMD
1	DhavalPratapsinh Mohitepatil Agro Industries Limited as a whole, on a going concern basis, excluding following Excluded Assets as mentioned below, Excluded Assets: All Fixed/ Tangible Assets Inventories Cash and Cash Equivalents (As all Fixed Assets / Tangible Assets are sold through Auction)	30 Lacs	3 Lacs

Last date For Submission of EOI Monday 01.09.2025 10.00 AM

Last date for remittance of EMD | Monday 01.09.2025 10.00 AM

E-auction Date

Date of Inspection

Terms & Conditions CD does not have any details of Assets mentioned in the Balance Sheet as at 31st march 2019. CD does not have details of Licences and Certificates

31.08.2025, 10.00 AM

From Saturday, 23/08/2025, 10 AM to Sunday .

Wednesday, 03.09.2025 between 10.30 AM to

however it is assumed that required Licenses and Certificates may have been prospective bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under section 29A of the Code to the extent applicable and that if

found ineligible at any stage, the earnest money deposited shall be forfeited.

The liquidator has the right to accept or cancel or modify any terms or condition of the E-auction or the liquidator may cancel the e-auction or any item of the Eauction any time. He has right to reject any of the bid without giving any reasons. For detailed terms & conditions and updates (if any) required for participation in the E-Auction, interested Bidder(s) may refer the E-Auction Process Information Document along with other relevant information and documents related to the

assets, available on https://baanknet.com/ 5) E-Auction will be conducted on "As on where on basis", "As is where is basis" "As is what is basis", "Whatever there is basis" and "No recourse basis",

 Prospective bidders shall deposit the Earnest Money Deposit (EMD) through the Baanknet auction platform. A Prospective bidder may reach out to Ph. No.: +91 8291220220 or Email ID: support.baanknet@psballiance.com, in case of any clarification or guidance required in relation to the auction process and submission of documents / EMD

Date: 23.08.2025 Place: Vadodara

**DETAILS OF E AUCTION** 

E-AUCTION DATE :-25/09/2025 BETWEEN 11:00 AM TO 12:00

RESERVE PRICE: For Immovable property Rs. 22,64,000/-

(Rupees Twenty Two Lakhs Sixty Four Thousand Only)

THE EARNEST MONEY DEPOSIT WILL BE RS. 2,26,400/-

BID INCREMENT - RS. 25,000/- (Rupees Twenty Five

(Rupees Two Lakh Twenty Six Thousand Four Hundred

**DETAILS OF E AUCTION** 

RUPEES TWO LAKH TEN THOUSAND ONLY) 10% of

PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES

through the Baanknet auction platform.

Dharit K Shah, Liquidator IBBI Reg. No: IP Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00993/2017-2018/11640/ AFA - 31.12.2025

### PUBLIC NOTICE

All the people are hereby informed by this Public Notice that (1) KUSHAL BANERJEE, (2) SUBORNA BANERJEE, who are the joint owners (hereinafter referred to as the "said Owners") of the property being Flat No. 1003, along with Terrace, situated on the Tenth Floor, along with stilt Parking Space No. DB-27, in Building D, in "Bramha Exuberance Co-operative Housing Society Limited", situated at Survey No. 13/1/2/3 and City Survey No. 739. Kondhwa Khurd, Pune, hereinafter together referred to as the 'said Flat", have approached me to cause this public notice, stating and declaring that:

The said owners have lost/misplaced and/or are not in possession of original "Articles of Agreement" dated 19/06/2009, executed by M/s. Bramha Builders, a registered Partnership Firm, as the Promoters therein and by Mr. Sahebrao Gopala Jagtap alias Mahar and others, and M/s. Vohra Co-operative Housing Society, a registered society as Owners therein, executed in favour of Mr. Indar Ghisulal Solanki, registered in the Office of the Sub Registrar Haveli No. 12, Pune, at Serial No. 3725/2009 on 25/06/2009, along with the original Registration Receipt and Original Index 2 appurtenant thereto, in respect of the said Flat, hereinafter collectively referred to as "the said missing papers documents".

All the public at large is informed by this Public Notice that no person should enter into any agreement, transaction with any person, on the basis of the said original missing papers/documents, which may be in the possession of any other person, in respect of the said Flat. I any person enters into any agreement, transaction with any person, in respect of the said original missing papers/documents, pertaining to the said Flat, the said Owners shall not be responsible or liable for the same and such person shall not derive any right, title or interest in the said Flat which please note. If any person finds the said original missing papers/documents, in respect of the said Flat, he/she should give it to me directly or send it to me. Pune, Date: 22/08/2025

H. L. HEMRAJANI (Advocate)

Office: Kalpataru Plaza, B-212, 2nd Floor, 224, Bhawani Peth, Pune - 411 042. (Ph. No. 26387101)

ADITYA BIRLA HOUSING FINANCE LIMITED Registered Office- Indian Rayon Compound, Veraval, Gujarat-362266 Branch Office- 1St Floor Lohia Jain Arcade, S No. 106, Near Charturshrung Temple Senapati Bapat Road, Pune-411016

**APPENDIX IV** [See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002] Possession Notice (for Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of Aditya Birla Housing Finance Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section S13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had issued a demand notice dated 12-12-2024 calling upon the borrowers TUSHAR SANJAY SHITOLE & SAYALI TUSHAR SHITOLE mentioned in the notice being of Rs. 28,24,523/- (Rupees Twenty Eight Lakh Twenty Four Thousand Five Hundred Twenty Three Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and to the public in general that the Tahsildar Loni Kalbhor Tal Haveli, Pune has given the Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act. read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 19th day of August of the year, 2025.

he borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditya Birla Housing Finance Limited for an amount of Rs. 28,24,523/- (Rupees Twenty Eight Lakh Twenty Four Thousand Five Hundred Twenty Three Only) and interest thereon. Borrowers attention is invited to the provisions of Sub-section 8 of Section 13 of the Act., in respect of time available, to redeem the secured assets. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** 

All That Piece And Parcel Of Residential/Commercial Premises Bearing Unit/Flat No. F-207, Admeasuring Carpet Area 43.65 Sq. Mtrs. Along With Attached Exclusive Terrace Area Of About 6.23 Sq. Mtrs., Enclosed Balcony Area Of About 5.78 Sq. Mtrs., External Balcony Area Of About 3.30 Sq. Mtrs., Other Usable Area Of About 0.86 Sq. Mtrs., Situated On 2nd Floor, In Wing/Building "F", In The Project "Pristine City Bef", In Phase Ii, Situated On Land Totally Admeasuring 7 Hectors 95 Ares I.E. 79,500 Sq. Mtrs., B.J.S. College Road, Gat No. 157, Pune, Village Bakori, Wagholi, Daund, Taluka Haveli, District Pune, Within The Grampanchayat Bakori, Taluka Panchayat Saminiti Haveli, Zillah Parishad Pune, And Within The Limits Of Office Of Sub-Registrar Haveli, Maharashtra-412207, And, Bounded As.

AHMADNAGARMAHARASHTRA (INDIA)

414001 ADMEASURING 52.03 SQ.MTRS

Date: 19/08/2025 Place: PUNE

**Authorised Officer Aditya Birla Housing Finance Limited** 

**Authorised Officer Aavas Financiers Limited** 

#### AAVAS FINANCIERS LIMITED (CIN:L65922RJ2011PLCO34297) Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor,

Date: 23-08-2025

GUARANTOR: SONYABAPU NAGU

(A/C NO.) LNAHH00320-210155681

Place : Jaipur

South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020 POSSESSION NOTICE



TAKEN ON

19 AUG 25

Whereas, The undersigned being the Authorised Officer of AAVAS FINANCIERS LIMITED under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the respective notice within 60 days from the date of receipt of the said

exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the dates mentioned as below The borrower and Guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties a dealings with the property will be subject to the charge of the AAVAS FINANCIERS LIMITED for an amount mentioned as below and further interest thereon.					
Name of the Borrower	Date & Amount of Demand Notice	Description of Property	Date & Type of Possessio		
VILAS PANDIT GAIKWAD, LATA VILAS GAIKWAD GUARANTOR: SONYABAPU NAGU	8 OCT 24 Rs. 1378363/- 4 OCT 24	GRAM PANCHAYAT NO: 1092, M. NO: 920/11, GAT NO 143 VILL. POKHRADI, TAL - AHMADNAGAR, DIST	PHYSICAL POSSESSIO TAKEN ON		

4 OCT 24

I. The Secured asset will not be sold below the Reserve price. 2. The Auction Sale will be online through e-auction portal.

3. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 25/09/2025 from 11:00 AM to 12:00 PM with unlimited auto extension of 5 minutes each. 4. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer. Date: 23-August-2025 Place: PUNE Authorized Officer (Neeraj Sharma) Bajaj Housing Finance Limited

#### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** Corporate Office: Cerebrum It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Add. C/4 Plot no. 12, Kohinoor Estate Hsg. Soc, Mula Road, Near Kamal Nayan Bajaj Garden, Wakdewadi, Pune, Maharashtra, India 411015 Authorized Officer's Details: Name Neeraj Sharma / Email Id: neeraj.sharma1@bajajhousing.co.in MOB NO. 9096259348 & 8669189048

APPENDIX IV -A [Rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY E-Auction Sale notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of the Security Interest Act 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken over by the Authorized Officer of the Bajaj Housing Finance Ltd (Secured Creditor), will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse Basis" for recovery of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to Bajaj

GUARANTOR(S) AND LOAN DETAILS IMMOVABLE PROPERTY E-AUCTION DATE :-11/09/2025 BETWEEN 11:00 AM TO 12:00 LAN:- H402HHL1028700 & All That Piece And Parcel Of The PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES Immovable Property Being Flat No. 302 LAST DATE OF SUBMISSION OF EARNEST MONEY DEPOSIT H402HLT1032689 I. AMIT VINAYAK CHAVAN Third Floor Khandage Corner Building P (EMD) WITH KYC IS: - 10/09/2025 UP TO 5:00P.M. (IST.) No. 26 Cts No. 323/1 S. No. 46+49 New DATE OF INSPECTION: 23/08/2025 to 10/09/2025 BETWEEN (Borrower) 35 +38 Old Tapodham Colony Mouje . MANJÚSHREE AMIT 11:00 AM TO 4:00 PM (IST). Talegaon Dabhade Tal. Maval Dist. **CHAVAN** (Co-Borrower) RESERVE PRICE: For immovable property Rs. 21,00,000/-Both At Lig Colony 45/2 Sector Pune Maharashtra-410507 (RUPEES TWENTY ONE LAKHS ONLY) 25. Dnanprabhodhini School, Near Savarkar Bhayan Pradhikaran Nigdi. THE EARNEST MONEY DEPOSIT WILL BE RS. 2,10,000/-

Pune, Maharashtra-411044 Outstanding amount - Rs. 39,79,236 /- (Rupees Thirty Nine Lakhs

DETAILS OF BORROWER/CO BORROWERS/ DESCRIPTION OF THE

Seventy Nine Thousand Two Hundred and Thirty Six Only) as on 19/08 BID INCREMENT - RS. 25,000/- (RUPEES TWENTY FIVE /2025 along with future interest and charges accrued w.e.f. 19/08/2025 THOUSAND ONLY) & IN SUCH MULTIPLES. Terms and Conditions of the Public Auction are as under:

 The Secured asset will not be sold below the Reserve price.
 The Auction Sale will be online through e-auction portal. 3. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 11/09/2025 from 11:00 AM to 12:00 PM with unlimited auto extension of 5 minutes each. 4. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

Date: 23-August-2025 Place: PUNE Authorized Officer (Neeraj Sharma) Bajaj Housing Finance Limited

# **Indusind Bank limited**

Registered Office: 2401. Gen. Thimmavva Road (Cantonment). Pune -411 001. Consumer Finance Division: New No. 34, G.N. Chetty Road, T. Nagar, Chennai – 600 017 State office address - Indusind Bank, Multi Planet Building, Second Floor, 711/C Shankar Sheth Road, Opposite Kumar Pacific Mall, Pune-411042

#### **POSSESSION NOTICE** (Under Rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

WHEREAS, the undersigned being the Authorized Officer of the IndusInd Bank Ltd under the Securitisation and Reconstruction of Financia Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of 2002) (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Section 13 (2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice to bleow mentioned Borrowers / Guarantors to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/co borrower(s) having failed to repay the said amount with further interest amount within the said period, notice is hereby given to the borrowers in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said Rules on this date mentioned against the Name of the Borrowers / Gurantors. Any dealings with the said properties shall be subject to the charge of IndusInd Bank Ltd., for the amount mentioned against the borrowers and incidental expenses, cost, charges and interst theron. The Borrowers attention is invited to Provinsons of Sub-section (8) of Sec. 13 of the Act, in respect of the time available to redeem the secured assets

S	Name of Borrower/Guarantor,	Demand Notice Date	Outstanding Amount
No	Loan Agreement No	Possession date	
1	Borrower: 1. Mr.K.Shubham Kumar Chavan, S/o. Mr. Kumar. 2.Ms.Geeta Kumar Chavan W/o. Kumar. Co-Borrower(s): 3.Mr.Omkar Kumar Chavan C/o. Kumar. Loan Agreement No. MKK05163M Dated 07-09-2020	Possession date	₹ 25,10,329.93/-(Rupees twenty five lakhs ten thousand three hundred twenty nine and ninety three paise only)as on 07-11-2024

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:** All the piece and parcel of land and building vide House bearing Unit No. A area admeasuring 43.80 square meters along with construction thereon constructed on Plot No.B-19 admeasuring 87.60 square meters bearing GAT or R.S.No.70/1/3, situated at Nagdeywadi, Taluk Karveer, Dist Kolhapur - 416204 and bounded by: North: Colony Road, South: Unit No.B, East: Plot No.20, West: Plot No.18, together with building constructed over the said site along with furniture, fixtures

S	Name of Borrower/Guarantor,	Demand Notice Date	Outstanding Amount
No	Loan Agreement No	Possession date	
1	Borrower: 1.Mr Sunil Vishwanath Bhosale, S/o Vishwanath Co-Borrower: 2. Ms Aruna Sunil Bhosale, S/o Sunil Bhosale Loan Agreement No MKK05214M Dated 30.12.2020.	Possession date	₹ 9,36,971.96/- (Rupees Nine Lakhs Thirty Six Thousand Nine Hundred Seventy One and Ninety Six Paisa Only) as on 19-12-2024

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY: All the piece and parcel of land and building in C.T.S. No.507, Milkat No.514, admeasuring 154.7 square meters along with construction situated in Bassarge Budruk, Taluk Gadhinglai, District Kolhapur and bounded on the East:Shri Dhondiba Sawant; West: Property of Shri Shankar Shendekar; South:Road; North:Road. together with

building constructed over the said site along with furniture, fixtures and appurtenance thereto Date :18-08-2025 & 19-08-2025 **Authorized Officer** Place: - Maharashtra For INDUSIND BANK LIMITED



epaper.financialexpress.com

Place: Pune

# SAINT-GOBAIN

#### Saint-Gobain Sekurit India Limited Corporate Identification Number: L26101MH1973PLC018367

Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Pune 410 501

Tel:+91 2135 676 400/01 \* Fax: +91 2135 676 444 **E-mail**: sekurit.investors@saint-gobain.com \* **Website**: www.sekuritindia.com

# NOTICE TO SHAREHOLDERS "Saksham Niveshak" Campaign for shareholders to claim unpaid or unclaimed dividends and update their KYC information

Pursuant to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate Affairs ("MCA") letter dated July 16, 2025, Saint-Gobain Sekurit India Limited is pleased to inform you about the commencement of 100-days "Saksham Niveshak" Campaign.

This Campaign is being undertaken to facilitate shareholders in updating their Know Your Customer ("KYC") details including:

- Bank account mandates
- Nominee Registration
- Contact information (email, mobile number, address)

This Campaign also facilitates shareholders in claiming their unpaid or unclaimed dividends for any financial year in order to prevent their dividend amount and shares from being transferred to the IEPFA. Shareholders are, therefore, requested to claim the outstanding amount(s) by sending the undermentioned documents to our Registrar and Transfer Agent ("RTA") on the address details mentioned below.

Shareholders holding shares in demat form	Shareholders holding shares in physical form	QR Code
<ul> <li>i. Request letter;</li> <li>ii. Self-attested copy of Client Master List;</li> <li>iii. Original cancelled cheque indicating your name as the account holder. Payment will be remitted electronically to the bank account registered against the demat account.</li> </ul>	<ul> <li>i. Request Letter;</li> <li>ii. Original unclaimed warrant(s), if applicable;</li> <li>iii. Original cancelled cheque indicating your name as the account holder.</li> </ul>	

Investor Service Request Form ISR-1, Form ISR-2 and Form No. SH -13 (Nomination Form) or Form ISR-3 (opting out of Nomination), duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents.

The said forms are available on RTA's website at https://web.in.mpms.mufg.com/KYCdownloads.html, on Company's website at www.sekuritindia.com/investor\_information.html and can also be accessed via the QR code.

## Action required from Shareholders:

Shareholders who have not claimed their dividends or have incomplete KYC records are requested to contact the Company's RTA at the earliest:

**MUFG Intime India Private Limited** 

C-101, Embassy 247, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083

Toll-free number: 1800 1020 878 rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

Additionally, shareholders are encouraged to register and track their requests through the SWAYAM portal: https://swayam.in.mpms.mufg.com.

We encourage all shareholders to actively participate in this Campaign by updating their information to claim any unpaid or unclaimed dividends, as well as to ensure their KYC records are updated.

Your timely action will help the Company serve you better and make this initiative and Campaign a success. For Saint-Gobain Sekurit India Limited

Girish T. Shajani

**Company Secretary** Membership No. A 22547 MANAPPURAM HOME FINANCE LIMITED

Road Office: IV/470A (OLD) W/638A (NEW) Manappuram House Valaped Thrissur, Kerala 680567 Derp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, Kanakia Wall Street', Andheri-Kurta Road, Andheri East, Mumbai-400093, Maharashtra. Phone No.: 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property) ereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN" nder the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest \*[Au 1002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the secur terest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice** calling upon the borrowers and co-borrowe repay the amount mentioned in the notice and Interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic** possession of the property described harein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said \*[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Home Finance. td as mentioned below for each of the respective properties

Si No.	Name of Borrower and Co-borrower / Loan account number: Branch	Description Of Secured Asset in Respect Of Which Interest His Been Created	Data of Domand Notice sent & Outstanding Amount	Date of Possession
1	Sachin Krishna Kamble, Prabksha Sachin Kamble, Madhuar Vasant Deulkar //MHL0020008589/ Kolhapor	G P Milkat No. 90, Admeasuring 78.045 Sq Mt. Situated At Village - Gad Bidri, Bidri Pethshivapur, Tal Bhudargad, Dist Kolhapur, Kolhapur, P.O. Sonarwadi, Kolhapur, Maharashtra, Pin; 416209, East-Bhau Dadu Kamble's Property, West-Sachin Krishna Kambale's Open Space, South-Maruti Yashwant Kamble's Open Space, North-Road	Rs.526094/-	18-08- 2025

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai – 400013. TATA CIN No. U67190MH2008PLC187552. Contact No. (022) 61827414, (022) 61827375 **POSSESSION NOTICE** 

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest **Enforcement Rules, 2002)** 

Whereas, the undersigned being the Authorized Officer of TATA Capital Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 12-10-2023 calling upon the below borrower and co-borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said

The borrower and co-borrowers, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and co-borrowers, in particular and the public, in general, that the Tehsildar, Pune has taken physical possession of the property described herein as per the order dated 22.05.2024 passed by the Hon'ble District Magistrate, Pune in Case No. 1027/2024 in exercise of powers conferred on him under the said Act and handed over the possession to the undersigned Authorised Officer on 21.08.2025 The borrower's, co-borrower's and mortgagor's attention is invited to the

provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower, co-borrowers and mortgagors, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of TATA Capital Housing

Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from 12-10-2023. Loan Name of Obligor(s)/ Amount as per Date of

Account No.	Legal Heir(s)/Legal Representative(s)	Demand Notice	Physical Possession		
TCHHL027 700010008 4873	MR. KULDEEP GOPAL KAMBLE & MRS. NIRMALA GOPAL KAMBLE	As on 11-10-2023 an amount of Rs. 2638345/- (Rupees Twenty Six Lakh Thirty Eight Thousand Three Hundred Forty Five Only)	21.08.2025		
Description of Secured Assets/Immovable Properties : - Schedule – A					

All that piece and parcel of the residential Flat bearing No. 19, on Fourth Floor in the building "Waterlilly E Unit C-7" of the "Waterlilly E Unit C-7" Co-Operative Housing Society Ltd. Having registration No. PNA/PNA(3) HSG/TC/8436/2006-07, admeasuring a built up area about 783 Sq. Ft. (72.74 Sq. Mtr.) + Terrace area admeasuring 64 Sq. Fts. 5.94 Sq. Mtr. along with parking area admeasuring 120 Sq. Fts. (11.14 Sq. Mtr.) situated on the land bearing S. No. 177/2, 187/2, 188/2 bearing CTS No. 4858, 4858/1, 4858/2 of the village Pimpri Waghere, in the area known as Sukhwani Campus Wallabh Nagar, Pimpri, Pune – 18, within the registration Division, Pune Sub-Division Taluka – Haveli, within the Pimpri Chinchwad Municipal Corporation and within the Jurisdiction of Sub-Registrar Haveli No. 1 to 20

Date: - 23.08.2025 Place: - Pune

For Tata Capital Housing Finance Limited

Sd/- Authorised Officer

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park,
Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013
CIN No. U67190MH2008PLC187552
Contact No. (022) 61827414 TATA **DEMAND NOTICE** 

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules"). Whereas the undersigned being the Authorised Officer of Tata Capital Housing Finance Limited (TCHFL) under the Act and in exercise of powers

Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of

conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices under Section 13(2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co- Borrower(s)/Guarantor(s) (all singularly or together referred to "Obligors")/Legal Heir(s)/Legal Representative(s) listed hereunder, to pay the amounts mentioned in the respective Demand Notice/s, within 60 days from the date of the respective Notice/s, as per details given below. Copies of the said Notices are served by Registered Post A.D. and are available with the undersigned, and the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), may, if they so desire, collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. In connection with the above, Notice is hereby given, once again, to the said

60 days from the date of the respective Notice/s, the amounts indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in below column till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents/writings, if any, executed by the said Obligor(s). As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to TCHFL by the said Obligor(s) respectively. | Name of Obligaria) | Total Outstanding | Data of

Loan Account Nos.	Legal Heir(s)/Legal Representative(s)	Dues (Rs.) as on below date*	Date of Demand Notice & NPA Date
9970128 & 9980386	MR. SACHIN AGARWAL (Borrower) & MRS. SHEETAL SACHIN AGARWAL & MR. MANOJ MOTIRAM AGARWAL & PRATIBHA MANOJ AGARWAL & MRS. NIRAJ JAGDISH AGARWAL (Co-Borrower)	As on 11-08-2025 an amount of Rs.87,92,733/- (Rupees Eighty Seven Lakh Ninety Two Thousand Seven Hundred and Thirty Three Only)	Date of Demand Notice 12-08-2025 NPA Date 07-08-2025
Description of	the Secured Assets/In	movable Propertie	s/ Mortgaged

**Properties:** Schedule – A All that piece and parcel of the property bearing a residential 2 BHK Flat/unit situated on the Fourth Floor bearing unit 402 admeasuring about 758 Sq. Ft. carpet area along with adjacent terrace admeasuring about 258 Sq. Ft. carpet area and total sellable built up area 122.72 Sq. Mtrs. 1321 Sq. Ft. allotment of parking No. B43 & B44 on the basement floor, admeasuring about 10.62 Sq. Mtrs. 114.3 Sq. Ft. which will be a mechanized parking situated in project title as "Ekaika" which is constructed on said property situated in survey No. 41, Hissa No. 2A/2 of village Kharadi and situated within the registration district of Pune, the registration Sub – District of Taluka Haveli, the revenue limits of the Tahsil

MR. SUMIT KAMBLE As on 13-08-2025 9841309 (Borrower) & anamount of MRS.NITA KÁMBLE Rs.9,61,300/-Notice (Co-Borrower) (Rupees Nine Lakh Sixty One NPA Date Thousand Three Hundred Only) 07-08-2025

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged

**Properties:** Schedule – A All that piece and parcel of the Gala / Flat No. 111, Buildning No. 'H' on Third Floor admeasuring area 308 Sq. Fts. i.e. 28.61 Sq. Mtrs. In the building known as "Gurukrupa Sahakari Gruharachana Sanstha Maryadit" having its registration No. PNA (3)/ HSG / (TC) 4429 / 1999-2000 Dated 21/04/1999 situated at Pimpri Waghere, Madha Colony, Tal. Haveli, Dist. Pune in the S. No. 150, 152, 153 (Part), CTS No. 5999 in the Scheme Constructed by Pune Housing & Area Development Board (A Unit of Mahada) at Sant Snyneshwar Nagar, Morwadi, Pimpri, Pune -411018 and within the local limits of Pimpri Chinchwad Municipal Corporation and within the Jurisdiction of Sub – Registrar Haveli, Pune having PCMC Property No. 08/05/1012.

\*with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demand Notices, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to TCHFL as aforesaid, then TCHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the

Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of TCHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules made thereunder shall be

Place: Pune Date : 23.08.2025

**Authorised Officer** For Tata Capital Housing Finance Limited

Pune

Obligor(s) /Legal Heir(s)/Legal Representative(s) to pay to TCHFL, within

costs and consequences. The said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid Secured Asset(s)/Immovable

liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

U GRO

यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

CAPITAL 4था मजला, टॉवर 3, इक्नॉिक्स बिझनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई 400070 वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, 2002 ("कायदा") ची अंमलबजावणी आणि

सुरक्षा हीत (ॲमलबजावणी) नियम, 2002 ("नियम") च्या तरतुदी अंतर्गत **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी नियम 3 यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत आणि कायद्याअंतर्गत उक्त सुचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आर संबंधीत सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता खालील कर्जदारावर फर्माविणारी कायद्याच्या केलम 13(2) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत मागणी सूचना निर्गामत केली आहे. निम्नस्वाक्षरीकारांना रास्त विश्वास वाटतो की कर्जदार मागणी सूचना स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे नियमानुसार प्रत्यययोजन व प्रसिद्धीद्वारा सूचनेच्या पोचवणीस बाधा होत आहे. मागणी सूचनेचा समाविष्ट तपशील याखाली नमूद केला आहे:

कर्जदाराचे नाव अ. क्र. मागणी सूचनेचा दिनांक आणि रक्कम 1) चॉईस सुपर शॉपी 2) सुमन बुध्दराम माळी मागणी सूचना दिनांक : 07-ऑगस्ट-2025 3) बध्दराम शिवराम माळी **सचना रक्कम**ं रु. 1.75.64.781/- (रुपये एक कोर्ट कर्ज खाते क्र.- HCFPUNUSC00001039666, पंच्याहत्तर लाख चौसष्ट हजार सातशे एक्याऐंशी फक्त) UGPUNPU000007688, UGPUNSS0000059547

**नरक्षित मालमत्तेचे वर्णन:-** "पढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तकडे. दकान क्र. जी-26 मोजमाप 31.27 चौ. मी.. तळमजल्यावर . स्टिनेशन सेंटर l म्हणून ओळखल्या जाणास्या योजनेत, जमीन संबंधित सर्व्हे क्र. 6/2, स. क्र. 7 आणि स. क्र. 10/11/2 याव बांधलेले, एनडीसी । मध्ये स्थित, नांदेड, तालुका- हवेली, जिल्हा- पुणे येथे स्थित (वापुढे ""सदर दुकान"" म्हणून संदर्भित). आणि चतुःसीमा पुढीलप्रमाणेः उत्तरः दुकान क्र 27/ जिना, दक्षिणः दुकान क्र 25, पूर्वः पॅसेज क्षेत्र/प्रवेशद्वार, पश्चिमः खुली जागा / इतर दुकाने" र्जिदार यांना याद्वारा सल्ला देण्यात येतो की त्यांनी मागणी सूचनेचे अनुपालन करावे आणि प्रदानाच्या वसुलीच्या तारखेपर्यंत लागू व्याज, अतिरिक्त व्याज, बाउन्स आकार, किंमत व खर्च यासह एकत्रीत या प्रसिद्धीच्या तारखेपासन 60 दिवसांच्या आत यावर दिलेली आणि त्यात नमुद केलेल्य मागणी रकमेचे प्रदान करावे. कर्जदार यांनी नोंद घ्यांची की यू ग्रो कॅपिटल लिमिटेड सुरक्षित धनको आहेत कर्जदार द्वारा लाभ घेतलेली कर्ज सुविधा ऋणकोद्वार गहाण ठेवलेल्या सुरक्षित मत्ता म्हणून असलेल्या स्थावर मालमत्तेच्या अनुसार सुरक्षित कर्ज आहे.

जर कर्जदार विनिर्दिष्ट वेळेच्या आत त्यांची दायित्वे संपूर्णपणे सोडविण्यास असमर्थ ठरल्यास **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** अंतर्भृत सुरीक्षत मत्तेचा ताबा घेण्याकरिता कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत सर्व हक्कांच्या अमंलबजावणीस हक्कदार असेल, परंतु त्याखालील नियम आणि कायद्याअंतर्गर उपलब्ध अन्य कोणत्याही मार्गे विंनती करून किंवा विक्रिद्वारा किंवा सदर मालमत्तेच्या इस्तांतरणाच्या मर्यादेत आणि प्रदानाच्या वसलीकरिता नाही **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** कडे विक्रि किंवा हस्तांतरणाकरिता हक्षांचा वापर करण्यापूर्वी सुरक्षित मत्ता मोहोरबंद करणे आणि / किंवा जप्त करण्याच ्र अधिकारसुद्धा आहेत. सुरक्षित मत्तेच्या विक्रिनंतर, जर **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** च्या देय रकमेची वसुली अपुरी पडल्यास गहाण असलेल्य मालमत्तेच्या मुल्याबाबत उर्वरित देणींच्या वसुलीकरिता **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** कडे स्वतंत्र विधि प्रक्रिया सुरु करण्याचा हक्ष सुद्धा आहे. हा कोणत्याही अन्य कायद्याअंतर्गत **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** कडे उपलब्ध अन्य सर्व अतिरिक्त आणि स्वतंत्र उपाय आहे.

कायद्याच्या कलम 13(13) यापुढे आणि सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कायद्याच्या कलम 13(8) कडे कर्जदार चे लक्ष वेधीत आहोत, ज्यायोगे ऋणकोंना **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** च्या पूर्व-लेखी परवानगीशिवाय, सुरक्षित मत्तेचा व्यवहार किंवा कोणत्याही सुरक्षित मत्तेची विक्रि, भाडेपट्टा किंवा अन्यर्था कोणत्याही (अन्य सामान्य व्यवसायाखेरीज) तरहेने त्याची वासलात लावण्यास मना केलेली आहे/प्रतिबंध करण्यात आले आहे आणि त्याचे अनपालन न झाल्यास उक्त कायद्याच्या कलम 29 अंतर्गत दंडनीय गन्हा आहे. मागणी सचनेची निम्नस्वाक्षरीकाराकडे उपलब्ध आहे आणि कर्जदार, जर ते इच्छुक असल्यास, सदर प्रत नेहमीच्या कार्यालयीन वेळेत कामाच्या कोणत्याही दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून गोला करू शकतील

नोंदणी क्रमांक एस.ए.टी/के आर डी/आर एस.आर/सी.आर./८०३/९५-९६ जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड मुख्य कार्यालय – ६७, गुरुवार पेठ, कराड–४१५११० दूरध्वनी क्र. ०२१६४–२२३८६०

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी) जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार, दि** 

०९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, शिवाजी **स्टेडियम जवळ, कराड ४१५११०** येथे खालील विषयांचा विचार करुन निर्णय घेणेसाठी संपन्न होणार आहे. सदर सभेस आपण उपस्थित रहावे, अशी विनंती आहे

(सभेपुढील विषय )

- दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी मागील वर्षासाठीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२४-२५ चा अहवाल, ३१.०३.२०२५ अखेरचा ताळेबंद आणि सन २०२४ २०२५ या वर्षाचे नफा-तोटा पत्रकाचा विचार करून स्वीकृत करणे. संचालक मंडळाने सुचविलेल्या सन २०२४-२५ च्या नफा विनियोजनास मंजूरी देणे.
- सन २०२५–२६ चे अंदाजपत्रकास मान्यता देणे व सन २०२४–२५ चे अंदाजपत्रकापेक्षा कमी अथवा जादा झालेल्या उत्पन्न व खर्चास मान्यता देणे.
- सन २०२४-२५ चा वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून स्वीकृत करणे.
- सन २०२३–२४ च्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या अहवालाच्या दोष दुरुस्ती अहवालास मंजूरी देणे. सन २०२५-२६ करिता वैधानिक लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
- सन २०२४-२५ मध्ये संचालक मंडळाने निर्णय घेऊन निधीमधून केलेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे.
- महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७५ (२) मधील तरतुदींनुसार संचालकांना व त्यांचे कुटुंबियांना दिलेली कर्जे व वसुली पत्रकाची नोंद घेणे.
- १०. प्रशिक्षण / कर्ज / गुंतवणूक / वसुली / एकरकमी कर्ज परतफेड योजना अंतर्गत जमा खर्च करणेची पध्दती इ तत्सम विषयांबाबतच्या संस्थेच्या वार्षिक धोरणांना मंजूरी देणे.
- ११. वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केल्यानुसार ताळेबंदामधील दीर्घकालीन शिल्लक असणाऱ्या रक्कमा निर्लेखित करणेस मंजरी देणे
- १२. वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केल्यानुसार अनुत्पादक कर्जापैकी संशयीत व बुडीत कर्जे निर्लेखित करणे. १३. महाराष्ट्र शासनाच्या नागरी / ग्रामीण बिगरकृषी सहकारी पतसंस्थासाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना–२०२४ शासन निर्णय जावक क्रमांक सीसीआर-११०६/प्र.क्र.०१/पुनर्बांधणी-१/७-स, दि. १०.०६.२०२४ अंतर्गत तडजोड केलेल्या थिकत कर्ज खात्यांची माहिती देणे व संचालक मंडळाच्या निर्णयाची नोंद घेणे (कालावधी दि.०१/०४/२०२४ ते दि.३१.०३.२०२५)
- १४. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को–ऑप बॅक्स अँड क्रेडिट सोसायटी लि. नवी दिल्ली यांचेकडून दि.२३ जुलै २०२५ रोजी आलेल्या पत्रानुसार संस्थेचे बँकेमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचेकडे दाखल करणेस मंजरी देणे
- १५. मा. अध्यक्षांचे अनुज्ञेने आयत्या वेळचे विषयांवर चर्चा करणे.

१६. आभार.

दिनांक २२ ऑगस्ट २०२५ स्थळ- कराड

दिनांक : २२/०८/२०२५, स्थळ : पुणे

विनायक कष्णराव फड़के मुख्य कार्यकारी अधिकारी (संचालक मंडळाचे अनुज्ञेवरुन)

■ सभासदांना संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती व प्रश्न विचारावयाचे असतील तर त्यांनी सभेच्या दिनांकापूर्वी तीन दिवर आधी संस्थेच्या मुख्य कार्यालयात कामकाजाचे दिवशी सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत लेखी स्वरूपात द्यावेत. आयत्यावेळी विचारलेली माहिती देणे शक्य होणार नाही याची सभासदांनी कृपया नोंद घ्यावी. 🗷 गणसंख्येच्या अभावी सभा तहकूब झाल्यास सदर वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासानंतर होईल. या सभेस गणसंख्या पूर्ततेची आवश्यकता राहणार नाही. 🔳 सभासदांना ताळेबंद व नफा तोटा पत्रक सर्व शेड्युल्ससह संस्थेच्या सर्व शाखांसह मुख्य कार्यालयात कामकाजाचे दिवशी सकाळी १९ ते सायं. ६ या वेळेत पहावयास मिळेल. तसेच संस्थेच्या www.iankalvankarad.com या वेबसाईटवर पहावयास मिळेल. 🗷 सभासदांचा पत्ता, मोबाईल क्रमांक व इमेल आयडी बदललेला असेल तर नजीकच्या शाखेत संपर्क करून अर्ज व बदलाप्रमाणे कागदपत्रे देऊन अद्ययावत करावा, म्हणजे संस्थेकडून होणारे पत्रव्यवहार बिनचूक पोहोचतील

-: सूचना :



#### सेंट-गोबेन सेकुरिट इंडिया लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांकः L26101MH1973PLC018367

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. 616 व 617, कुरुळी गाव, पुणे-नाशिक रोड, चाकण, पुणे 410 501, महाराष्ट्र टेली.: +91 2135 676 400/01 \*फॅक्स: +91 2135 676 444

ई-मेल: sekurit.investors@saint-gobain.com \*वेबसाईटः www.sekuritindia.com

समभागधारकांसाठी सूचना फेड ना केलेले किंवा दावा न केलेले लाभांश प्राप्त करण्यासाठी आणि आपली केवायसी माहिती अद्यतन करण्यासाठी समभागधारकांसाठी ''सक्षम निवेशक'' मोहीम

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (``IEPFA"), कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाच्या ( 2025 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने सेंट-गोबेन सेकुरिट इंडिया लिमिटेड हे आपणांस 100-दिवसीय ''सक्षम निवेशक'' मोहीम सुरु झाल्याबाबत सूचना देत आहेत.

ही मोहीम समभागधोरकांना पुढीलसह त्यांचे आपल्या ग्राहकास जाणून घ्या (''केवायसी'') अद्यतन करण्यास मदत म्हणून हाती घेण्यात येत आहे:

• बँक खात्याचे तपशील

• नामनिर्देशित व्यक्तीची नोंदणी

• संपर्काची माहिती (ईमेल, मोबाईल क्रमांक, पता)

या मोहिमेमुळे समभागधारकांना त्यांच्या लाभांशाची रक्कम आणि समभाग IEPFA कडे हस्तांतरित होणे रोखण्यासाठी कोणत्याही आर्थिक वर्षांचा दावा न केलेला किंवा फेड करण्यात न आलेला लाभांश मिळविण्यास मदत होईल. त्यामळे. समभागधारकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या राजस्ट्रार व हस्तांतरण एजंट (``RTA" यांचेकडे खाली नमूद पत्यावर खाली नमूद दस्तावेज पाठवुन थकबाकी रकमेसाठी दावा करावा.

अमूर्त स्वरूपातील समभाग धारण करीत		क्यूआर
असलेले समभागधारक	करीत असलेले समभागधारक	कोड
	I. विनंती पत्र;	
II. क्लायंट मास्टर लिस्ट ची स्वाक्षांकित प्रत;	II. मूळ दावा न केलेला वॉरंट, लागू	
III. खाते धारक म्हणून आपले नाव दर्शविणारा	असल्यास;	
अस्सल रद्द केलेला चेक. अमूर्त खात्यामध्ये	III. खाते धारक म्हणून आपले नाव	100
नोंदणीकत बँक खात्यामध्ये हा भरणा	दर्शविणारा अस्सल रह केलेला चेक.	

पुष्ट्यर्थ दस्तावेजांसह त्यात दिलेल्या सूचनांनुसार योग्यपणे भरलेला गुंतवणूकदार सेवा विनंती नमुना ISR-1, नमुना ISR-2 आणि नमुना SH-13 (नामनिर्देशन प्रपत्र) किंवा नमुना ISR-3 (नामनिर्देशन रद्द करणे)

सदर नमुने RTA च्या वेबसाईटवर https://web.in.mpms.mufg.com/ KYC-downloads.html येथे किंवा कंपनीच्या वेबसाईटवर www.sekuritindia.com/investor\_information.html येथे उपलब्ध आहे आणि ती क्यूआर कोडच्या माध्यमातूनसुद्धा पाहता येईल.

समभागधारकांकडून अपेक्षित कृतीः ज्या समभागधारकांनी आपल्या लाभांशासाठी दावा केलेला नाही किंवा ज्यांचे केवायसी रेकॉडर्स अपर्ण आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीच्या RTA यांचेशी लवकरात लवकर संपर्क साधावाः

एमयएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

डिलेक्टॉनिक स्वरुपात जमा करण्यात येईल

सी-101, एम्बसी 247, एलबीएस मार्ग,

विक्रोळी (पश्चिम), मुंबई 400 083 टोल-फ्री क्रमांकः 1800 1020 878

rnt.helpdesk@in.mpms.mufg.com

समभागधारकांना देण्यात येते की प्रोत्साहन त्यांनी https://swayam.in.mpms.mufg.com च्या माध्यमातून आपल्या विनत्या नोंदवाव्यात आणि ट्रॅक कराव्यात. आम्ही सर्व समभागधारकांना प्रोत्साहन देत आहोत की त्यांनी कोणताही फेड न केलेला किंवा दावा न केलेला लाभांश प्राप्त करण्यासाठी आपली माहिती अद्यतन करून सदर मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे तसेच आपले केवायसी रेकॉर्ड्स अद्यतन करावेत.

आपण योग्य वेळी पावले उचलल्यास कंपनीस आपणांस उत्तम सेवा देण्यास आणि हा उपक्रम ही मोहीम यशस्वी करण्यास मदत होईल. सेंट-गोबेन सेकरिट इंडिया लिमिटेड करिता

> गिरीश टी. शाजानी कंपनी सचिव

स्थानः पुणे सभासदत्व क्र. 🗛 22547 दिनांक: 22 ऑगस्ट, 2025



एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कं. लि. कॉर्पोरेट कार्यालय: 503 व 504, पाचवा मजला, जी ब्लॉक, इन्स्पायर बीकेसी, बीकेसी मेन रोड,

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051, महा. **नोद. कार्यालयः** कॉमरक्षोन आयटी पार्क, टॉवर बी, पहिला मजला, क्र. 111, माऊंट पूनमश्ली रोड, पोरूर,

#### अचल मालमत्तेसाठी ताबा सूचना [(जोडपत्र IV) नियम8(1)]

**न्याअर्थी**, निम्नस्वाक्षरीकार हे **एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड** (पूर्वीची फुलस्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड) चे **प्राधिकृत अधिकारी** असून ही (आरबीआय च्या संपूर्ण मालकीची) नॅशनल हाऊसिंग बँककडे नोंदणी असलेली हाऊसिंग फायनान्स कंपनी (यापुढे ''एसएमएचएफसी'' अस उक्लेख करण्यात येईल) असन त्यांनी सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेटस अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद दिनांकांना सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना जारी केल्या ज्यांत कर्जदारांना (नावे खाली नमूद करण्यात आली आहेत) सदर सूचनेत नमूद रकमेची सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून **60 दिवसांचे आत** परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. खाली नमूद कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरत्याने याद्वारे खाली नमूद कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 च्या नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13च्या उप-विभाग (४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा **ताबा घेतलेला** आहे. वर नमद कर्जदार आणि आम जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो

,	रसएमएचएफसा 'च्या खाला नमूद रक्कम अ	ाण तावराल व्याज एवढ्या रकमच्या भाराधान असल.		
अ.	कर्जदार/जामीनदाराचे	अनामत मत्तेचे वर्णन	मागणी सूचना दिनांक व रक्कम	ताबा
क्र.	नाव व कर्ज खाते क्र. (अचल मालमत्ता)		-	दिनांक
1.	कर्ज खाते क्र. 60190811014669	दुकान क्र. 3, तळ मजला, रोडे कॉम्प्लेक्स, गट क्र.	13.01.2022	21.08.202
	1. किशोर रमेश शिरभाते	710, भैरवनाथ मंदिराजवळ, कुडाळवाडी, चिखली,	27.01.2022 रोजीनुसार रु. 18,47,544/-	
	2. इंदूबाई रमेश शिरभाते	पुणे.	(रुपये अठरा लक्ष सत्तेचाळीस हजार पाचशे	
	3. के.आर. एन्टरप्रायजेस		चौरेचाळीस फक्त)	
2.	कर्ज खाते क्र. 613138311343975	सुमारे 100 चौ.मी. जमीन व तीवरील बांधकाम,	13.06.2025	21.08.202
	1. दत्तात्रय तुकाराम झणझणे	सं.क्र. 42, हिस्सा क्र. 12, एकूण क्षेत्रफळ सुमारे 10	12.06.2025 रोजीनुसार रु. 27,86,571.43	
	2 श्रीमती पूनम दत्तात्रय झणझणे	आर, देहूगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. (यापुढे	(रु. सत्तावीस लक्ष शहाऐंशी हजार पाचशे	
3. श्री तुकाराम बाबूराव झणझणे ''सदर		''सदर मालमत्ता'' असा उल्लेख करण्यात येईल).	एक्काहत्तर आणि त्रेचाळीस पैसे फक्त)	
			स्वा/- प्रारि	धकृत अधिका
			गमामामाहत्वी हंहिया होग ह	राजाचा कं हि

#### आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इंडियन रेवॉन कंपाऊंड, वेरावल, गुजरात- 362266 शाखा कार्यालयः आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि., पहिला मजला, लोहिया जैन आर्केड, स.क. 106, चतर्श्वगी मंदिराजवळ, सेनापती बापट रोड, पणे- 411016

> 1. एबीएचएफएल: प्राधिकृत अधिकारी-योगेश कोंडे- 9689141469 आणि किरण जाधव- 9960777000

2. लिलाव सेवा प्रवठादार (एएसपी):- मे. ई-प्रोक्य्रमेंट टेक्नोलॉजीज प्रा. लि. (ऑक्शन टायगर) श्री राम शर्मा- संपर्क क्र. 8000023297 व 9265562819

लिलाव सूचनेचे शुद्धीपत्रक

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचेद्वारे **दि. 22.08.2025 रोजी लोकसत्ता व फायनँशिअ**ल एक्स्प्रेस <mark>या वर्तमानपत्रांमध्ये बाळासाहेब श्रवण धिवरे, संगीता बाळासाहेब धिवरे</mark> यांची सर्फेसी अधिनियमातील अन. 8(6) अंतर्गत विक्री सचना प्रकाशित करण्यात आलेली होती ज्यात आरक्षित किंमत चुकीची प्रकाशित झालेली होती. परंतु, योग्य आरक्षित किंमत **रु. 8,44,423/- (रुपये आठ लक्ष चौरेचाळीस** ह<mark>जार चारशे तेवीस फक्त)</mark> अशी आहे. सूचनेतील इतर मजकूर तसाच गहील दिनांक: 23.08.2025

#### आयडीएफसी फस्टे बॅक लिमिटेड (पर्वीची कॅपिटल फर्स्ट लिमिटेड जी आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीन होऊन आत

IDFC FIRST

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड म्हणून ओळखण्यात येते) CIN: L65110TN2014PLC097792 नोंदणीकृत कार्यालय : केआरएम टॉवर्स, आठवा मजला, हॅरिंगटन रोड, चेटपेट, चेन्नई - 600031. टेली: +91 44 4564 4000 | फॅक्स: +91 44 4564 4022

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार व सह-कर्जदारांनी **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड** (पर्वीची कॅपिटल फर्स्ट लिमिटेड र्ज आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीन होऊन आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड म्हणून ओळखण्यात येते) कडून खाली नमुद सुरक्षित कर्जे घेतली होती. खाली नमुद कर्जदार व सह-कर्जदारांची कर्जे त्यांच्या संबंधित मालमत्तांचे तारण ठेवून सुरक्षित करण्यात आले होते. ते संबंधित कर्ज करारतील अटी व शर्तींचे पालन करण्यात असमर्थ ठरल्याने व ते अनियमित झाल्याने त्यांची कर्जे आरबीआय च्या मार्गदर्शक तत्त्वांनसार अनत्पादक मत्ता म्हणन वर्ग करण्यात आलेर्ल आहेत. खालील तक्त्यात जारी करण्यात आलेल्या संबंधित सूचनांनुसार त्यांना **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटे**ड (पुर्वीची कॅपिटल फर्स्ट लिमिटेड जी आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीन होऊन आंता आयडीएफसी फर्स्ट बँक ्रिमिटेड म्हणून ओळखण्यात येते) यांना देय असणाऱ्या संबंधित रकमा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांवर पुढील व्याजही लागु असेल आणि हे व्याज त्यांच्या संबंधित तारखांपासून करारातील दराने आकारण्यात येईल.

	6/	_	6/			
अ.	कर्ज खाते क्र.	कर्जाचा	कर्जदार व सह-कर्जदाराचे	अनुच्छेद 13(2)	अनुच्छेद 13(2)	
<b>新</b> .		प्रकार	नाव	सूचना दिनांक	सूचनेनुसार थकबाकी रक्कम	
1	103090089	मालमत्तेवरील	1. अविनाश चंद्रकांत फराटे	31.07.2025	₹. 10,04,386.75/-	
		कर्ज	2. जयश्री चंद्रकांत फराटे			
			3. चंद्रकांत मुकिंदा फराटे			
П~	मुख्याचेना गुना - माग्रे १४०० ०० जो ए. जे अग्रमीमी बांधलाम अग्रबेले घर गामांज्ञारात पिलकत क. ०७००					

मांडवगण फराटा गाव, ता. शिरूर, जि. पणे, कार्यालय, उप-निबंधक तळेगाव ढमढेरे च्या अधिकार-क्षेत्रात, ता. शिरूर जि. पुणे, महाराष्ट्र. **चतुःसीमाः पूर्वेस** – बापू मुकिंदा फराटे यांची मालमत्ता, **दक्षिणेस** – मांडवगण रोड, **पश्चिमेस** – गोठा, उत्तरेस - विवेक चंद्रकांत फराटे यांची मालमत्ता.

सोबत तेथील वर्तमान व भावी हक्क, स्वातंत्र्ये व मंजस्या, इमारती, संरचना, उभारण्या आणि/किंवा बांधकामे व त्यानंत चे विकास आणि सर्व वर्तमान व भावी प्लांट व मशिनरी 2 | 128286954 | गृह कर्ज 1. श्री गणेश रामदास गव्हाणे 07.03.2025 रू. 8,68,001.86/-

			2. आनता राता तनवात नव्हान				
मालमत्तेचा पत्ताः विभाग पुणे, उप-विभाग द्वाँद, ग्रामपंचायत कानगाव च्या हद्दीत, ग्रामपंचायत क्र. 1636, क्षेत्रफळ सुमारे							
103	1030 चौ.फू., कानगाव, ता. दौंड, जि. पुणे, महाराष्ट्र - 412219 आणि <b>चतुःसीमाः पूर्वेस -</b> अंकुश गव्हाणे, <b>पश्चिमेस</b>						
- बाळू गव्हाणे, <b>उत्तरेस</b> - रस्ता, <b>दक्षिणेस</b> - मनोहर गव्हाणे.							
3	45479778	मालमत्तेवरील	1. इमरान हुसेन पानसरे	08.08.2025	र्फ. 23,03,706.51/-		

मालमत्तेचा पत्ताः सदिनका क्र. 708, सातवा मजला, क्षेत्रफळ सुमारे 891 चौ.फू. म्हणजे 82.80 चौ.मी. (बिल्ट-अ क्षेत्रफळ), विन्ग-डी, आनंद बाग बिल्डींग, सर्वे क्र. 72ए/1, हिस्सा क्र. 12, 13, 15, 1/17 व 1/11, सासवड नगरपालिका गाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र - 412301, आणि **चतुःसीमाः पूर्वेस -** गायकवाड व टिळेकर यांची मालमत्ता, **पश्चिमेस -** हिस्सा क्र. 12, **उत्तरेस -** हिस्सा क्र. 12, **दक्षिणेस -** हिस्सा क्र. 21, 20 व 19.

2. परवीनबानू हुसेन पानसरे

4 | 159132149 मालमत्तेवरील 1. पंडित सखाराम ढोले 05.07.2025 2. सखाराम ज्ञानदेव ढोले 3. आशा पंढरीनाथ ढोले मालमत्तेचा पत्ता : ग्रामपंचायत मिळकत क्र. 32, एकूण क्षेत्रफळ सुमारे 4600 चौ.मी., मौजे लाखेवाडी गाव

ग्रामपंचायत लाखेवाडी च्या हद्दीत, उप-विभाग इंदापूर, विभाग पुणे, महाराष्ट्र - 413103, आणि **चतुःसीमाः पूर्वेस** रस्ता, **पश्चिमेस -** महादेव ढोले, **दक्षिणेस -** रंगनाथ खाडे, **उत्तरेस -** महादेव ढोले. 5 | 150756313 | मालमत्तेवरील | 1. रामचंद्र केशव केदारी **চ. 7.24.399.17/-**05.07.2025 2. आदित्य रामचंद्र केदारी कर्ज 3. निशा आदित्य केदारी

**मालमत्तेचा पत्ता :** ग्रामपंचायत शिरसगाव काटा, ग्रामपंचायत मिळकत क्र. 746, क्षेत्रफळ सुमारे 960 चौ.फू., शिरसगाव काटा ग्रामपंचायत, उप-निबंधक शिरूर च्या स्थानिक हद्दीत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र - 412210, आणि **चतुःसीमाः पूर्वेस -** सदलगाव रोड, **पश्चिमेस -** हौशीराम श्रीपती शिंदे यांची मालमत्ता, **उत्तरेस -** सोमनाथ सुखदेव केदारी यांची मालमात्ते, **दक्षिणेस** – परशुराम तुकाराम कदम यांची मालमत्ता.

6 | 140192284 | मालमत्तेवरील | 1. शनी लक्ष्मण चोरघडे 30.06.2025 ₹. 8.55.948.57/-2. नम्रता शनी चोरघडे

**मालमत्तेचा पत्ताः** ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 523/1, बांधकाम सुमारे 1400 चौ.फू. आणि सुमारे 1050 चौ.फू. मोकळी नागा, एकूण क्षेत्रफळ 2450 चौ.फू., मौजे हातवळण गाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र - 412215, आणि **चतुःसीमाः पूर्वेस -** रस्ता, **पश्चिमेस -** श्री गोरख गवळी यांची मालमत्ता, **दक्षिणेस -** रस्ता, **उत्तरेस -** श्री धनाजी गवळी

ग्रद्वारे आपणांस सदर सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत वरील तक्त्यात दर्शविलेल ापशिलानुसार आयडीएफर्सी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची कॅपिटेल फर्स्ट लिमिटेड जी आयडीएफसी बँक लिमिटेडर्श विलीन होऊन आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड म्हणून ओळखण्यात येते) यांना आपणाकडून घेणे असलेल्र रकमेचा त्यांच्या संबंधित दिनांकापासूनच्या करारातील दराने व्याजासह आणि इतर खर्च व शुल्कांसह भरणा करण्याचे आवाहन करण्यात येते. असे न केल्यास निम्नस्वाक्षरीकारांना आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वीची कॅपिटल फर्स लिमिटेड जी आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीन होऊन आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड म्हणून ओळखण्या येते) यांना घेणे असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी वर नमूद तारण मालमत्तेविरुद्ध सर्फेसीअधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) व 14 अंतर्गत नाईलजाने पावले उचलावी लागतील. याशिवाय आपणांस सदर अधिनियमाच्या अनु. 13(13) अंतर्गत

सदर अनामत मत्तेचे विक्री/भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही पद्धतीने हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. प्राधिकृत अधिकारी

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

दिनांकः 23.08.2025 (पूर्वीची कॅपिटल फर्स्ट लिमिटेड जी आयडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीन होऊन आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड म्हणन ओळखण्यात येते

#### इंडियन बेंक 🦝 Indian Bank 🛕 इलाहाबाद ALLAHABAD

अंचल कार्यालय, पुणे २रा मजला, हमींस वेव्हस सेंट्रल एव्हेन्यू रोड, लेन क्र.३,

ई-लिलाव १०.०९.२०२५ कल्याणी नगर, पुणे ४११००६. फोन : ०२०-२६६५६६६३/२६६५६६६० Email-z043@indianbank.co.in

#### परिशिष्ट-४-ए नियम ९(१) मधील तरतूद पहावी अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

ई-लिलाव विक्री सूचना सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ९ (१) च्या तरतुदीसह वाचलेल्या आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज कायदा, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी आहे. याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सूरक्षित कर्जदाराकडे गहाण/आकारणी केली आहे, ज्याचा **ताबा इंडियन बँक,** अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे. **इंडियन बँक,** सिक्युर्ड क्रेडिटर, <u>दि. १०.०९, २०२५ रोजी जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे काही आहे</u> या आधारावर त्याच्या देय रकमेच्या वसुलीसाठी विक्री करण्याचे ठरविले आहे. राखीव किंमत आणि मालमत्तेचे तपशील जोडलेले आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे आणि शाखेचे नाव	सांकेतिक / प्रत्यक्ष ताबा असलेले स्थावर मालमत्तेचे वर्णन आणि मालमत्ता क्रमांक	सुरक्षित कर्जाची रक्कम	आरक्षित रक्कम / ईएमडी
٩	कर्जदार आणि गहाणखतदार श्री. संदिप महादेव देसाई कर्जदार सौ. तृप्ती संदिप देसाई कोल्हापूर शाखा	प्रतिकात्मक ताबा: जिमिनीचा सर्व तुकडा आणि पार्सल प्लॉट नं. १९ पैकी क्षेत्रफळ २४.३२ चौरस मीटर आणि प्लॉट नं. १८ पैकी जमीन क्षेत्रफळ २१.५६ चौरस मीटर अशाप्रकारे एकत्रित क्षेत्रफळ ४५.८८ चौरस मीटर आणि त्यावर आरसीसी निवासी बांधकाम ५०.५७ चौरस मीटर बांधलेले ज्यात निवासी युनिट क्रमांक ५, श्री हरिप्रिया पार्क, फेज नं. १, प्लॉट नं. १८ आणि प्लॉट नं. १८ एकत्रितपणे क्षेत्रफळ २८६.४५ चौरस मीटर, आर.एस. नं. ३६३, मौजे गडमुडशिंगी, तालुका – करवीर जिल्हा कोल्हापूर आणि सदर युनिट नं. ५ हे श्री.संदिप महादेव देसाई यांच्या मालकीची आहे. चतु:सिमा: पूर्व: १५ फूट कॉलनी रस्ता, पश्चिम: गट नं. ३६३ची उर्वरित जमीन, उत्तर: युनिट नं. ६, दक्षिण: युनिट नं. ४	दि.२१.०८.२०२५ रोजी पासून देय रक्कम रु.१९,१९,४२९/–(रु. एकोणीस लाख एकोणीस हजार चारशे एकोणतीस फक्त) मागणी सूचना वसूली आणि खर्च, शुल्क व इतर खर्च डबलु.ई.एफ. दि. २२.०८.२०२५ पर्यंत	आरक्षित रक्कम रू. १३,६५,००० ईएमडी रू. १,३६,५००
?	कर्जदार व गहाणदार: श्री. प्रशांत बाबासाहेब गवळी ——— कोल्हापूर शाखा	प्रतिकात्मक ताबा: रो-बंगलोचा सर्व भाग आणि पार्सल युनिट क्र.बी, भूखंड क्षेत्र अंदाजे ४९.१० चौ.मी. व त्यावर प्रस्तावित दोन मजली आरसीसी निवासी इमारत, तळमजला क्षेत्र २८.८९ चौरस मीटर आणि पहिला मजला क्षेत्र २९.४८ चौरस मीटर एकूण क्षेत्रफळ ५८.३७ चौरस मीटर, प्लॉट क्र. ३ क्षेत्रफळ अंदाजे ९८.२० चौ.मी., आर.एस.नं . २१६, हिस्सा नं. १/२/३, शिंगणापूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आणि सदर युनिट क्र. बी ही श्री. प्रशांत गवळी आणि सौ. दिपाली गवळी यांच्या मालकीची आहे. चतुसिमा: पूर्वेस: प्लॉट क्र. ३ पैकी युनिट क्र. १, दक्षिणेस: श्री. राजेंद्र व संजय पाटील सौंदेलकर यांची मालमत्ता, पश्चिमेस: प्लॉट क्र. २, उत्तरेस - रस्ता	दि.२१.०८.२०२५ रोजी पासून देय रक्कम रु.२१,०३,८२८/ –(रुपये एकवीस लाख तीन हजार आठशे अड्डावीस फक्त) मागणी सूचना वसूली आणि खर्च, शुल्क व इतर खर्च डबलु.ई.एफ. दि. २२.०८.२०२५ पर्यंत	आरक्षित रक्कम <b>रु. १८,३९,०००</b> ईएमडी <b>रु. १,८३,९००</b>
Ŋ	कर्जदार मधुकर विश्वनाथ अवर ————————————————————————————————————	प्रतीकात्मक ताबा : सर्व तुकडा आणि पार्सल सर्व्हें क्र.१७ आणि १९ येथील इमारत क्र.ए ३, मधील ४था मजला, फ्लॅट क्र. ४०४ चे क्षेत्रफळ ३६.९२स्क्वे.मी. मधील इकॉनॉमी बॅकवर्ड हौऊसिंग स्किम (आरक्षण क्र. ५२०) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत चिखली आणि सब-रजिस्ट्रार हवेली क्र. २४ यांच्या हद्दीतील. चर्तु:सीमा: पूर्व:मोकळे पश्चिमेकडे : ढक्ट+ फ्लॅट क्रमांक ४०३  दक्षिण: फ्लॅट क्रमांक ४०५ उत्तर: मोकळे IDIB3058626257	दि.२०.०८.२०२५ रोजी पासून देय रक्कम रु.४,००,१८६/ –(रुपये चार लाख एकशे शहाऐंशी फक्त) मागणी सूचना वसूली आणि खर्च, शुल्क व इतर खर्च डबलु.ई.एफ. दि. २१.०८.२०२५ पर्यंत	आरक्षित रक्कम रु. १८,२४,००० ईएमडी रु. १,८२,०००
8	कर्जदार श्रीमती स्मिता सचिन शेळके श्री सचिन शेळके यांच्या पत्नी पिंपरी चिंचवड शाखा	मालमत्तेच्या मालकीणः श्रीमती स्मिता सचिन शेळके (प्रतिकात्मक ताबा) स्थानः फ्लॅट क्रमांक २०५, दुसरा मजला, ए-विंग, सिल्व्हर आर्च, शिवाजी चौकाजवळ, तळेगाव दाभाडे, द. मावळ, जिल्हा- पुणे यांचे सर्व भाग. मोजमापाचे कार्पेट क्षेत्रफळ ४२.१४ चौ.मी., खुले बाल्कनी क्षेत्रफळ २.३९ चौ.मी., बंद बाल्कनी ६.९० चौ.मी., टेरेस क्षेत्र ४.४८ चौ.मी. एकूण कार्पेट क्षेत्रफळ ५५.९१ चौ.मी., सर्ल्ड क्रमांक ४९/२/२, जुने सर्ल्ड क्रमांक ३८/०२/२, सीटीएस क्रमांक ३७९ असलेले. चतुःसीमाः पूर्व:- ओपन टू स्काय। पश्चिम:- फ्लॅट क्रमांक २०६.। उत्तर:- लिफ्ट+ फ्लॅट क्रमांक २०४। दक्षिण - ओपन टू स्काय	दि.२०.०८.२०२५ रोजी पासून देय रक्कम रु. ३६,९२,०००/ – (रुपये छत्तीस लाख ब्याण्णव हजार फक्त) मागणी सूचना वसूली आणि खर्च, शुल्क व इतर खर्च डबलु.ई.एफ. दि. २१.०८.२०२५ पर्यंत	आरक्षित रक्कम रु. २३,५०,००० ईएमडी रु. २,३५,०००
बोली रक्कम जमा आरक्षित किंमतच्या १०% ईएमडी रक्कमसोबत कागद पत्र जमा करण्याची अंतिम तारिख व वेळ बोलीचे वाढीव मूल्य : रु. १०,०००/ –  वर नमूद केल्याप्रमाणे अनेंस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) रक्कम ऑनलाइन किंवा वेबसाईटवरून (https://www/baanknet.com) बिडर्स ई-वॉलेटमध्ये जमा करण्यासाठी चलन तयार केल्यानंतर भरली जाईल. NEFT हस्तांतरण कोणत्याही शेड्यूल्ड कमशियल बँकेतून				

केले जाऊ शकते. रक्कम चेक सारख्या इतर कोणत्याही मोडद्वारे ईएमडी स्वीकारले जाणार नाही. आवश्यक ईएमडी ऑनलाइन जमा न करणाऱ्या बोलीदारांना ई-लिलावात भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. बयाणा ठेवीवर कोणतेही व्याज असणार नाही. ई–लिलाव https://www/baanknet.com मार्गे ईएमडी तारखेला किंवा त्यापूर्वी निविदा भरून नोंदणी पूर्ण करावी आणि ग्लोबल वॉलेट मध्ये ईएमडी शिल्लक असावी ई-लिलावाची तारीख आणि वेळ दि. १०.०९.२०२५ ला सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यंत. (अनियमीत वेळे पर्यंत) https://www/baanknet.com च्या प्लॅटफॉर्मवर. (सेवा प्रदात्याचे प्लॅटफॉर्म)

भाराचा तपशील |येथे वर्णन केलेल्या मालमत्तेवर प्राधिकृत अधिकाऱ्यााच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीचा कोणताही बोजा नाही. अधिक तपशील आणि अटी आणि नियम डाउनलोड करण्यासाठी, कृपया येथे भेट द्याः , https://www.indianbank.in & https://www/baanknet.com शीर्षक दस्तऐवज, मालमत्ता आणि त्याची तपासणी याविषयी पडताळणीसाठी, इच<u>्छुक</u> बोलीवार ०१.०९.२०२५ ते ०६.०९.२०२५ वेळ सकाळी १० ते सायं. ४ वा. दरम्यान कार्यालयीन वेळेत इंडियन बैंक शाखेशी संपर्क साधू शकतात. ई–लिलावासाठी प्लॅटफॉर्म (https://www.baanknet.com)आमच्या ई–लिलाव सेवा प्रदाता पीएसबी. अलायन्स प्रा. लि., युनिट १, तिसरा मजला, व्हीआयओएस कमर्शियल टॉवर, वडाळा ट्रक टर्मिनलजवळ, वडाळा पूर्व, मुंबई ४०० ०३७

(संपर्क फोन ८२९१२२०२२०, ईमेल आयडी:-support.baanknet@psballiance.com). इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या https://www.baanknet.com या वेबसाइटवर ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : झोनल ऑफिस, पुणे. मोहित कुमार-संपर्क : ७८३९२६०१०३, बबीता मंडपे - ७२६३९९७४७४

प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक

Indian Bank

**ाड**ाट साइझमास्टर्स टेक्नॉलॉजी लिमिटेड सीआयएन : एल७४११०पीएन१९९१पीएलसी२२३९१९

**नोंदणीकृत कार्यालय** : प्लॉट नं. १२२/१२३, सबप्लॉट नं. २३, रामटेकडी इंडस्टीयल इस्टेट, हडपसर, पुणे हडपसर I.E. पुणे शहर पुणे ४१<u>१</u>०१३ महाराष्ट्र, भारत दुरध्वनी : +९१ २०२६८१६१९७/२६८१६१६८, फॅक्स : +९१ २०२६८२२२६३ इमेल : sizemaster\_1999@yahoo.com, sizemasterscompliance@gmail.com वेबसाइट : www.sizemasters.in / www.mewatzinc.com

#### ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना बुक क्लोजर आणि दुरस्थ ई-मतदान माहिती

यानसार सचना देण्यात येते की. **साइझमास्टर्स टेक्नॉलॉजी लिमिटेड** च्या सदस्यांची **३२ वी वार्षिक** सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दिनांक सप्टेंबर १८, २०२५ रोजी दपारी ०३.०० वाजता (भारतीय **प्रमाण वेळ)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) द्वारे एजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष व्यवसाय व्यवहारासंबंधी आयोजित केलेली

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) (एकत्रितपणे ''संबंधित परिपत्रके'' म्हणून संदर्भित) द्वारे जारी केलेल्या विविध परिपत्रकांचे अनुपालन. संबंधित परिपत्रकांनुसार कंपनीने सभेची सूचना, **मार्च ३१, २०२५** रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीमध्ये नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ई– मतदान तपशील पाठवली आहे. शेअरधारकांना ईमेल द्वारे नोटिस पाठविल्याची तारीख **ऑगस्ट २२, २०२५** 

जर आपण कंपनी / डिपॉझिटरी यांचेकडे आपला ईमेल आयडी नोंदणीकृत केला नसेल, तर कृपया आर्थिक वर्ष २०२४—२५ चा वार्षिक अहवाल आणि ई—मतदानासाठी लॉग इन तपशील मिळविण्यासाठी तुमचा ईमेल आयडी नोंदणी करण्यासाठी खालील सूचनांचे अनुसरण करा.

भौतीक स्वरुपात असतील तर : निव्हिस कॉर्पसर्व्ह एलएलपी या कंपंनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांना info@nivis.co.in येथे किंवा ०११-४५२०१००५ येथे संपर्क करुन विनंती करा व फोलिओ क्रमांक भागधारकार्चे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढील आणि मागील बाजू), पॅन (पॅनकार्डाची स्वसाक्षांकीत प्रत), आधार (आधार कार्डाची स्वसाक्षांकीत प्रत), ई-मेल ॲड्रेसची नोंदणी करण्यासाठी

**डिमॅट मध्ये असतील तर** : तुमच्या डीपॉझिरी पार्टीसीपंटशी संपर्क साधा (DP) आणि आपला ईमेल ॲड्रेस (DP) यांनी सुचविलेल्या प्रक्रियेनुसार नोंदणी करा.

ही कागदपत्रे कंपनीच्या <u>www.sizemasters.in</u> या वेबसाईटवर सभासदाना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या नियमानसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील सुधारित आणि SEBI चे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स नियम, २०१५ तरतुर्दीचे पालन करून याद्वारे नोटीस देण्यात आली आहे की नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) द्वारे त्यांच्या <u>www.nsdl.co.in</u> पोर्टलद्वारे कंपनीने सर्व व्यवसाय व्यवहार करण्यासाठी ई-मतदान सुविधा देऊ केली आहे जेणेकरून सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देता येईल. दूरस्थ ई-मतदानाची वेळ **सोमवार, सप्टेंबर १५, २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भाप्रवे)** सुरू होईल आणि बुधवार, सप्टेंबर १७, २०२५ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता (भाप्रवे) संपेल. या दिनांक व वेळेनंतर कोणत्याही ई–मतदानाला परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, **सप्टेंबर ११, २०२५ च्या कट–ऑफ** तारखेनुसार, भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य, दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. कोणतीही व्यक्ती, जीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर घेतले असतील आणि कंपनीची सभासद झाली असेल आणि कट ऑफ दिनांक म्हणजेच सप्टेंबर ११, २०२५ रोजी शेअर्स धारण करत असेल त्यांनी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे किंवा आरटीए, निव्हिस कॉर्पसर्व्ह एलएलपी यांच्या info@nivis.co.in येथे विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापी, जर सदस्य आधीच दूरस्थ ई–मतदानासाठी NSDL कडे नोंदणीकृत असतील, तर ते त्यांचे विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड त्यांचे मत देण्यासाठी वापरु शकतील. रिमोट ई-मतदान मोड्यूल त्यानंतर NSDL द्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल. एकदा ठरावावर सभासदाने मत दिले की. सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानर्ग दिली जाणार नाही. ई–मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमपुर्वी रिमोट ई–मतदानाद्वारे मतदान केलेले सभासद देखील एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंत् त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. दूरस्थ ई–मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेसह पाठविलेल्या पत्रात नमूद आहे. ई–मतदानासंबंधी कोणतिही शंका / तक्रार असल्यास ती मिस. पुजा गांधी, कंपनी सचीव आणि साइझमास्टर्स टेक्नॉलॉजी लिमिटेड चे अनुपालन अधिकारी यांचेकडे sizemasterscompliance@gmail.com या ईमेल वर संबोधीत करावी. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ मधील नियम ४२ नुसार यापुढे असेही कळविण्यात येते की

सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीची शेअर ट्रान्सफर बुक्स **गुरुवार, सप्टेंबर ११, २०२५ ते गुरुवार, सप्टेंबर १८, २०२५ (दोन्ही दिवसांसह)** वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची नोंद घेण्याच्या उद्देशाने बंद राहतील.

दिनांक : ऑगस्ट २२, २०२५

साइझमास्टर्स टेक्नोलॉजी लिमिटेड करिता गोपाळ झंवर

डिआयएन : ०९५३७९६९